

September 15, 2025

To, **Listing Compliance Department BSE Limited** 

Phiroze Jeejeebhov Towers, Dalal Street, Mumbai – 400001

BSE Scrip Code: 544029

Listing & Compliance Department National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor Plot No. C/1, "G" Block Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051

Symbol: GANDHAR

Dear Sir(s)/Madam(s),

### Subject: Newspaper Publication regarding "100 days Campaign - Saksham Niveshak"

Dear Sir/ Madam,

Pursuant to the letter dated 16th July, 2025 issued by Ministry of Corporate Affairs (MCA), Investor Education and Protection Fund authority, the Company has initiated the "100 Days Campaign - Saksham Niveshak" with the objective of reaching out to shareholders whose dividends remain unclaimed/unpaid. In this regard, the Company has published notices on September 15, 2025 in "Business Standard" English newspaper and "Parshuram Samachar" regional (Marathi) newspaper.

above is also available on the website of the https://gandharoil.com/investor-relations/other-announcement-intimations/

You are requested to take the same on record.

Thanking you.

Yours Faithfully,

For Gandhar Oil Refinery (India) Ltd

Jayshree Soni Compliance officer and Company Secretary Mem. No.: FCS 6528



**PUBLIC NOTICE** 

That the notice is given to the public a large that an application for transfer or

Share Certificate No. 10 (Member

Reg. No. 1/10) for five (5) fully paid up

shares of Rs. Fifty each, bearing

Distinctive Nos. 46 to 50 (both

inclusive) of a member of the Jai Sake

Co-op. Hsg. Soc. Ltd., having address at, Flat No.10, Jai Saket, Schoo

Road Dadi Sheth Road Corner

Malad West, Mumbai - 400064, i

made by Mr. Hetal Rasiklal Shah and

Mrs. Bijal Hetal Shah at the place of his/her Mother/Mother-in-law

respectively, deceased member Late

Smt. Dina Rasiklal Shah, who died o

01/10/2023. Therefore, if anyone ha

any objection shall within 15 days of

the publication of this notice file their

Chairman/Secretary, Jai Saket Co-or

Hsg. Soc. Ltd., Jai Saket, School Road, Dadi Sheth Road Cornel

Malad West Mumbai - 400064 if no

claim/objection is received within the

given period, the Society will transfe the share and interest in the name o

Mr. Hetal Rasiklal Shah and Mrs. Bija

Hetal Shah as per the bye-laws of the

Society under the Mah. Co-op Soc

Act, 1960, and no claims/complaints

objections shall be entertained

For and on behalf of

Jai Saket Co-op. Hsg. Soc. Ltd.

PUBLIC NOTICE

ORM Premises Co-op. Society Ltd.
Orchard Road Mall, A Wing, Royal Palms Estate,
Aarey Colony, Goregaon-E, Mumbai-65.
Date: 15-09-2025

Notice is hereby given by the Managing Committee of ORM Premises Co-operative

Society, that ownership records of the following shop (s) within the society premises are not shop to the following the followin

available with the society; Through this public

notice all concerned individuals are hereby

requested to kindly come forward with documentary proof of ownership or legal rights over the following shop(s) within ORM

List of Shops with Unknown Ownership A-119,A-128,A-203,A-208,A-216,A-227,A 230,A-237,A-238,A-239,A-240,A-245,A-303 A306,A-312,A-317,A-321,A-322,A-331,A-332,A

348 A-402 A-404 A-405 A-406 A-407 A-409 A

3-40,A-402,A-403,A-403,A-400,A-407,A-409,A 410,A-412,A-413,A-414,A-416,A-417,A-418,A 419,A-420,A-421,A-422,A-423,A-429,A-433,A 435,A-436,A-438,A-440,A-441,A-442,A-443,A 444,A-445,A-446,A-447,A-448,A-449,A-450,A

503.A-508.A-512.A-516.A-519.A-521.A-522.A

525,A-527,A-529,A-530,A-533,A-549,A-550

If you are the rightful owner, legal heir, or a

authorized representative of any of the above

mentioned shops, you are requested to contact the society office at the earliest and submit the following documents for verification: • Copy

of Sale Deed/Conveyance Deed . Share

Certificate (if issued) • Latest Property Tax

Receipt • KYC Documents (PAN Card, Aadhaar, etc.) • Any other relevant ownership

DEADLINE FOR SUBMISSION: 15 days from

the notice date. Failure to respond within the stipulated time may result in the society taking

necessary action as per the Bye-laws and

applicable laws, including reporting the matter

For further queries, please contact: Society

Office Contact Details: Phone: 02235114843

Email: orchardmallsociety@gmail.com

In fast or

markets.

fragile

insight

brings

perspective.

Decode market moves

with sharp, fast,

every day with

expert analysis -

Stocks in the News

in Business Standard.

To book your copy,

SMS reachbs to

order@bsmail.in

**57575** or email

Office Hours: 10:30 to 7:30

By Order of the Managing Committe

ORM Premises Co-op. Society Ltd

Secretary / Chairman

to local authorities or treating the premises a

remises Co-operative Society

Place: Mumbai

objection to the Society

THIS NOTICE is hereby given to the general public that Mr. Dibyajyoti Das jointly owned the property being Flat No. A-805, 8th Floor, Admeasuring 66.14 sq. mtr. Carpet Area or thereabout, A-Wing, together with Car Parking Space in the building known as Gundecha Montego Co-operative Housing Society Limited together with 20 fully paid shares bearing Nos. 481 to 500 held under Share Certificate No. 025 situated at Andheri Kurla Road, Sakinaka, Andheri (East), Mumbai-400072 constructed on land bearing C.T.S. No. 662/1 of Village Mohili, Taluka Kurla, Mumbai Suburban, within the limits of L-Ward of Municipal Corporation of Greater Mumbai (hereinafter referred to as the "Said Premises") with along Shri Devadutta Das.

Shri Devadutta Das died intestate on 22-01-2019 leaving behind him his wife Smt. Subrata Das, two sons Mr. Debashish Das & Mr. Dibyajyoti Das as his only legal heirs. Upon his demise, Smt. Subrata Das & Mr. Debashish Das released theirs undivided shares in the Said Premises in favour of Mr. Dibyajyoti Das vide Release Deed dated 27-06-2025 bearing Document No. Mumbai28/11960/2025, thus by virtue of Agreement for Sale dated 21-07-2015 bearing Document No. KRL-4/7031/2015 and Release Deed dated 27-06-2025 bearing Document No. Mumbai28/11960/2025, Mr. Dibyajyoti Das became sole owner of the said Premises.

Mr. Simanchal Satyawadi Panigrahi, Mrs. Rajeshwari Simanchal Panigrahi & Mr. Sameer Simanchal Panigrahi are in process to purchase the said premises from Mr. Dibyaivoti Das by raising the fund / Joan from State Bank of India.

All persons other than Mr. Dibyajyoti Das or any other person/s having any clain or claims against or in the said property or any part thereof by anyway however are hereby required to make the same in writing to Manoj Kumar, Advocate, Office at Office No. 9, 3rd Floor, Building No. 34, Ratnadeep, Maruti Lane, Fort, Mumbai-400001, Contact: 9930039395 / 9320439395, within 15 days from the publication of this Notice, failing which it shall be considered that no body except Mr. Dibvaivoti Das has claim in the said Premises and title of Mr Dibyaivoti Das shall be considered as absolute & final, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived. Dated the 15th day of September, 2025

> Manoj Kumar Advocate & Consultant



Shri, Yogesh Manilal Kacheria a member o the Purav Heights Co.Operative Housing Society Ltd. having address at Taty Gharpure Path, Girgaon, Mumbai - 400 004 and holding Flat no. A/1001 in the building o the society died on 08 09 2023.

The undersigned hereby invites claims and

objections from the heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 10 days from the publication of this notice, with copies o such documents and other proofs in suppor of his/her/their claim/objections for transfe of shares and Interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws o the society. The claims/objections, if any received by the society shall be dealt with in he manner provided under the bye-laws o the society. A copy of the registered bye laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 11 A.M to 5 P.M. from the date of publication of the notice till the date of expirof its period. Place: Mumba



For and Behalf or Puray Heights Co. Operative Housing Society Ltd Hon. Secretary/Chairman

**PUBLIC NOTICE** 

The General Public is hereby informed that

(1) MR. LAKHMICHAND NARAINDAS

KUNDAL; (2) MRS. HEMA LAKHMICHAND KUNDAL; (3) MR.

KUMAR LAKHMICHAND KUNDAL and

(4) MRS. MUSKAAN KUMAR KUNDAL"

is intending to sell and our client are

intending to purchase the "Unit No. 1A

admeasuring approx., 1284 sq. ft. (carpet

area) situated on Ground Floor of Building

No. 'B', Raghuvanshi Mills Compound

11/12, Senapati Bapat Marg, Lower Parel

(W). Mumbai - 400013" (Immovable

Property) described in the Schedule of

Property hereunder written free from al

Any person having any claim or right in

espect of the said property by way of

inheritance share sale mortgage lease

lien, license, gift, possession, possessior

of original title deeds or encumbrance(s

nowsoever or otherwise is hereby required

to intimate to the undersigned within

fifteen (15) days from the date of

publication of this notice of his/ her/ their

such claim(s), if any, with all supporting

documents, failing which the transaction

shall be completed without reference to

such claim/s and the claim/s, if any, of such

person(s), Bank/s, Financial Institution/s

etc. shall be deemed waived and/or

abandoned and not binding on our

SCHEDULE OF PROPERTY

Unit No. 1A admeasuring approx., 1284 sq

t. (carpet area) situated on Ground Floo

of Building No. 'B', Raghuyanshi Mills

Compound 11/12, Senapati Bapat Marg,

ower Parel (W). Mumbai - 400013 and

On or towards East by: Senapati Bapa

Pratik Mukesh Sheth.

RESPONDENT

On or towards South by: Indusind Bank

On or towards West by: Reward Reality.

Date: 15.09.2025 Place: Mumbai

standing on plot of land bearing

encumbrances.

client(s).

PUBLIC NOTICE Under the instruction of my client, Mr. RAJU YOGESHBHAI (alias NANASHANKAR)

PATHAK, a notice is hereby given that Mrs MRUDULABEN NANASHANKAR PATHAK expired on 15/08/2014 was the owner of a Fla No. 4, Godavri Niwas, Shradhanand Road Vile Parle East, Mumbai - 400 057 ("said flat") eaving behind her – MR. YOGESHBHAI (alias NANASHANKAR PATHAK, MR. MAHESH YOGESHBHA (alias NANASHANKAR) PATHAK and MR OILIP YOGESHBHAI (alias NANASHANKAR) PATHAK are the only heirs and legal representatives in respect of said

MR MAHESH YOGESHBHAI (alia: NANASHANKAR) PATHAK and MR. DILIP YOGESHBHAI (alias NANASHANKAR) PATHAK are desirous to release their espective 33% share, right and title in the said flat in favour of my client - Mr. RAJL YOGESHBHAI (alias NANASHANKAR) PATHAK.

Any person who may be having any claim right, title, or interest in the shares and flat by ay of sale, mortgage, charge, lien, gift, use trust, possession, inheritance, whatsoever of by virtue of legal heirship of late Mrs. MRUDULABEN NANASHANKAR PATHAK or otherwise in any manner whatsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at Flat No. 4, Omkar Ganesh Co-op. Hsg. Soc., Foolpada Road Virar (East), Mumbai - 401 203, within ourteen (14) days from the date hereo otherwise such claim will be considered as aived and Mr. RAJU YOGESHBHAI (alias NANASHANKAR) PATHAK, shall be admitted as members and sole owner of the flat afte execution and registration of release deed. Dated this 15th day of September, 2024.

Yours truly MRS. SHILPA A. JADHAV

pplied to the Company to issue duplicate Share Certificates

he aforesaid applicant without any further information

Folio No Name of the Holder

Name(s) of Share

Holder(s)

1 LALIT SHANTILAL MEHTA

PRATIBHA LALIT MEHTA

Place : Mumbai

Date: 15-09-2025

(1) SMT. USHA KRISHNAN - Wife.

(2) MR. KRISHNAN VENKATRAMAN - Son,

(4) SMT. TANUJA GOYAL - Married Daughter

(3) MR. KRISHNAN SHANKAR NARAYAN - Son.

(5) SMT. PADMAJA KRISHNAN - Married Daughter

Champi Leelavathi

**NOTICE OF LOSS OF SHARES** 

NOTICE is hereby given that Equity Shares Certificate of the company ABBOT NDIA LTD., have been lost / misplaced and the holder of the said Equity Shares have

ny person who has a claim in the respect of said Shares should lodge the same ith the company at its Registered Office, ABBOTT INDIA LTD, 3-4 CORPORATE

Distinctive Nos.

1758245 to 1758294

9870101 to 9870150

Distinctive number(s)

From - To

542617239-542617318

Total

Name of the Shareholder(s)

LALIT SHANTILAL MEHTÁ

PRATIBHA LALIT MEHTA

Advocate, High Court

Notary, Goyt, of India

PARK, SION-TROMBAY ROAD, MUMBAI - 400071 within 30 days from the date

of notice failing which the Company will proceed to issue duplicate Certificates to

No of

Shares

100

Company's Registrar & Transfer Agent: KFin Technologies Ltd.

Selenium Tower-B, Plot No 31-32, Financial District, Hyderabad - 500032

PUBLIC NOTICE

Registered Office: 3-11, GIDC, Vapi, Dist. Valsad, Vapi, Gujarat, 396195, India.

NOTICE is hereby given that the certificate (s) for the undermentioned securities of the

No/s

23894

Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar MUFG Intime India Pvt. Ltd, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai

Maharashtra, 400083 within one month from this date else the company will proceed to issue

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given forthe information of public that SMT. A MEENAKSHI

alongwith her son SHRI. V. KRISHNAN owned a residential flat bearing Flat No.73

admeasuring 1000 sq. ft. Carpet area on 7th floor of the Building No .01 of VIJA

ENCLAVE CO-OP, HSG, SQC, LTD., situated at Ghodbunder Road, Near Surai Wate

Park, Waghbil Naka, Kasarvadavali, Thane (West) - 400615 and as they

wereholding five fully paid-up shares of Rs.50/- each bearing no. 606 to 610 (both

nclusive) coveredunder Share Certificate No. 122 issuedby the said

Society,(hereinafter for the brevity's sake referred to as 'The Said Flat and the

saidShares'), SMT, A MEENAKSHL died on 23/10/2005, During her lifetime SMT

A MEENAKSHI had executed WILL dated 31st March, 2005 wherein she

pequeathed her 50% undivided share in the right, title and interest in the said Flat

to her son SHRL V KRISHNAN Subsequently SHRL V KRISHNAN also died

intestate on 16/12/2009, leaving behindhim following as his only surviving lega

Above referred are the onlylegal heirs of the deceased SHRI, V. KRISHNAN and

vide Order dated 22/01/2014, Hon'ble High Court, Calcutta granted the Letter o

Administration to SMT, USHA KRISHNAN to administer the property of decease

SHRI. V. KRISHNAN. After the demise of late SHRI. V. KRISHNAN, membership in

respect of the said Flat was duly transferred in the name of SMT. USHA KRISHNAN

Therefore, now all the legal heirs of late SHRI. V. KRISHNAN mentioned

hereinabove are the joint owners in respect of the said Flat. Now all the legal heirs

of late SHRI. V. KRISHNAN mentioned hereinabove intend to sell the said Fla

alongwith the said Shares to any intending party. All persons, Government

Authorities, Bank/s, Financial Institution/s etc. having any claim against or to the

said Flat of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession inheritance, lease, license, lien, exchange, maintenance, charge, trust

to make the same known in writing to the undersigned at her office at 603. Shagur

Sadhana, G. V. Scheme Road No. 2, Mulund (East), Mumbai – 400081, within 14

days from the date hereof, failing which it will be presumed and/or deemed that

there are no such claims and if any, the same have been waived or abandoned and

my client will be free to proceed with the transaction in respect of the said Fla

agreement, share, easement or otherwise howsoever or whatsoever are

without reference to any such claims made thereafter

has/have applied to the Company to issue duplicate certificate(s).

Number

0008088

Falio Certificate

ompany have been lost/misplaced, and the holder(s) of the securities / applicant(s)

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

SOUTH MUMBAI REGIONAL OFFICE 346 Standard Building; Dr.D.N. Road, Fort. Mumbai - 400 001.

### **INVITATION OF BIDS** OFFERS FOR PREMISES **ON LEASE**

Central Bank of India requires premises admeasuring 1200 to 1800 sq. ft. carpet area in ready possession / ready for possession within 3 months at Byculla Branch Mumbai, preferably on the ground floor with adequate parking space for their Byculla Branch . No brokers or intermediaries please. Priority will be accorded to Government / Semi Govt. bodies or public sector undertakings Kindly download the formats / terms and conditions from the website http://www.centralbankofindia.co. in or collect the same from Central Bank of India South Mumbai Regional Office, 346, Standard Building, 2nd Floor, D. N. Road, Fort, Mumbai - 400001. PH (022) 40345872 during office hours 10.00 a.m. to 4.00 p.m. The last date for submission of offers is 30.09.2025 upto 4.00 p.m. Bank can cancel the tender at any point of time depending upon the policy and circumstances.

> REGIONAL HEAD-SMRO Date: 15.09.2025

> > Sd/-Name Of Share Holder

No. of

<u>Shares</u>

80

### PUBLIC NOTICE This is to inform all members of general public hat my clients ie RUCHIRA DALAL and MEDHA DALAL both adults Indian inhabitants of Mumbai residing at :- 9 Babulnath View, 7, Babulnath Road. Mumba 40007 intend to purchase all the piece and parcel of flat premises as mentioned in the Schedule given hereunder from its owner is

KAVITA SREDHARAN On behalf of my clients I hereby issue public notice inviting any claim, right, title and interest in the said flat and in the said shares of the said flat by way of sale, gift, exchange mortgage, charge, lease, lien, succession o in any other manner whatsoever and if any should be intimated to me, the undersigned with sufficient documentary proof within 15 days from date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants in respect of the said flat and that accordingly my clients shall proceed ahead to purchase the said flat vide Sale Agreement.

SCHEDULE All the piece and parcel of flat premises

situated at :- 2003, A Wing, Rizvi Oak, Kurar Village, Malad E. Mumbai - 400097

Date: 15/09/2025 Place: Mumbai

(Advocate, High Court ) 20, DGS Sheetal Tapovan, Rani Sati Marg, Pathanwadi, Malad E, Mumbai - 400097

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that our client Mrs Maria Francis D'Souza, vide a transfer agreement dated 2nd April 1998 has purchased from Mr. Anil V. Sarvade, a that Flat No. 1, on the Ground Floor, in the Shree Vijaya Co-op. Hsg. Soc. Ltd Rashmi Nagar, Virar (West) 401303, together with 05 (Five) fully paid up shares bearing distinctive numbers from 46 to 50 (both inclusive) under the Share Certificate No. 10 dated 31-03-1996 of Shree Vijaya Co-op. Hsg. Soc. Ltd. Mr Anil V. Sarvade had purchased the aforementioned property from M/s. Anant Construction by entering into ar areement.

NOTICE is hereby given that the origina Agreement executed between M/s. Anan Construction and Mr. Anil V. Sarvade, in respect of aforementioned Flat No. 1, is untraceable by Mrs. Maria Francis D'souza. Our Client has lodged a omplaint on 31.5.2024 with Andhe Police Station Andheri Mumbai unde Serial No. 59108-2024

The finder/s of the aforesaid misplaced lost document is advised to contact and andover the documents immediately a the below address, and if any type of dealing or third party right has been reated or made by any person through the said agreements in respect of the said Flat No. 1, the same shall be illegal and not binding on our client.

TAKE FURTHER NOTICE that any person or persons having any objection o any claim by way of inheritance succession, bequest, sale exchange arrangement, gift, lease, license tenancy, mortgage charge, lien, trust maintenance, easement, developmen agreement, joint venture, partnership o otherwise in the abovementioned property and shares, or in possession of aforesaid original agreements thereof, or otherwise is hereby called upon to lodge/send objection/s and/or claim/s i writing together with documentary proc hereof to the undersigned at the addres mentioned below within 15 days of the publication of this public notice. If no bjection or claim is received within th aforesaid period, such claim or interest i any, shall be deemed to have been waived for all intents and purposes.

M/s. One Point Legal Solutions. Advocate High Court, A2/302, Laram Centre, Opp. Railway Station, Andheri (W), Mumbai - 400 058 Place: Mumbal Date: 15/09/2025

**PUBLIC NOTICE** Notice is hereby given on behalf of Our Client MS. AARTEE BAJAJ.

Notice is further given that one MRS. BILKISH NOORMOHAMED SHAIKH ALIAS MRS. BILKISH NOOR SHAIKH has agreed to sell the Property as mentioned in the Schedule hereinbelow to Our Client MS. AARTEE BAJAJ along with all her right, title and interest therein to Our Client free from all encumbrances. All person/s having any kind of claim/s

or interest/s in the Property as more particularly described in the Schedule ereunder written or any part thereof by way of sale, exchange, agreement ontract, gift, lease, lien, license charge, mortgage, trust, inheritance easement, reservation, maintenance possession, tenancy, sub-tenancy, or any trust rights of prescription and/or pre-emption under any Agreement o my disposition or under any decree order or award or otherwise nowsoever is/are hereby requested to nform and make the same known to he undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 7 (Seven) days from the date of publication of this otice hereof at the office address ailing which the claims or demands, it any, of such person or persons will be deemed to have been abandoned, urrendered, relinguished, released vaived, abandoned and given up and s subsequent transfer by the Owner in the name of MRS. BILKISH
NOORMOHAMED SHAIKH ALIAS MRS. BILKISH NOOR SHAIKH will be completed, ignoring any such claims or demands and no subsequent claims or demands will be entertained and/or for which MRS. BILKISH NOORMOHAMED SHAIKH ALIAS MRS. BILKISH NOOR SHAIKH shall

SCHEDULE OF PROPERTY Flat No.603, admeasuring 768.53 Sq.Ft. Carpet area under the Redevelopment Scheme, being Flat No. 1002 on 10th Floor in the A-Wing of the building known as Jiten Co-operative Housing Society Ltd., ituated at 93/A. Jav Prakash Road Near Azad Nagar Metro Station, Andheri (West), Mumbai-400058, admeasuring 976 Sq.Fts (RERA Corporation of Greater Mumbai.

Cue Legal **Advocates & Notary** 17, Rahman Building, 3rd Floor, Veer Nariman Road, Fort, Mumbai - 400 001.

Faiza Dhanani - Partner

**TENDER NOTICE** 



Narain Bhojwani, age 89 years GRN with

### PUBLIC NOTICE

Any person having any claim or right in respect of e said property by way of inheritance, share sale, mortgage, lease, lien, licence, gift, possessio or encumbrance howsnever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on my clients.

Office Premises No.401 having an area admeasuring about 147.30 square meters ncluding store, AHU, Toilet, Pantry, Flowerber on 4th floor of the building known as "Landmark pelonging to Landmark Premises Co-operativ Society Limited situated at Plot No.B-9, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053 on the plot of land bearing C.T.S. No.609, Revenue Village – Oshiwara, Taluka – Andheri, Mumba Suburban District.

Dated this 15th day of September, 2025. Mr. MAHESH A. THAKER Advocates High Court, 206. Shivdarshan M.G. Road, Santacruz (West), Mumbai 400 054.

TAKE NOTICE THAT on behalf of our clients, we are investigating the title of Mr. Adarsh Bagaria Mrs. Sarika Bagaria, Mrs Bimla Bagaria and Mrs Dropadi Bagaria to the residential flat nos. 4303, 4304, 4305 and 4306 on the 43rd Floor in the 'D' Tower of the building known as Ashok Tower along with 5 (five) stilt car parking spaces situated at Dr. S.S Rao Marg. Parel Mumbai- 400 012 and standing on all that piece and parcel of land bearing C.S. No. 107 (part) 63/74 (part) of Parel-Sewri Division within the Registration District and Sub-District of Bombay and shares issued by Ashok Tower D" Co-Operative Housing Society Limited nore particularly described in the Schedule ereunder written (hereinafter referred to as "the said Premises").

### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

(the said Premises)

Flat bearing No. 4304 admeasuring carpet area of 313 sq. ft. equivalent to 29.08 sq. meters

Flat bearing No. 4305 admeasuring carpet area of 313 sq. ft. equivalent to 29.08 sq. meters and built up area of 375 sq. ft. equivalent to 3210 (both inclusive) under Share Certificate

of 954 sq. ft. equivalent to 88.63 sq. meters

The aforesaid building belonging to Ashok

Ambedkar Road on or towards South: Plot belonging to Peninsula India Limited **Business Standard** Insight Out

gandhar



# **GANDHAR OIL REFINERY (INDIA) LIMITED**

CIN: L23200MH1992PLC068905 Regd. Off.: 18th Floor, DLH Park, S. V. Road, Goregaon (West), Mumbai, Maharashtra, India Contact: 02240635600

Email: investor@gandharoil.com Website: https://gandharoil.com NOTICE 100 DAYS CAMPAIGN - "SAKSHAM NIVESHAK"- FOR KYC AND OTHER RELATED UPDATIONS AND SHAREHOLDER **ENGAGEEMENT TO PREVENT TRANSFER OF UNPAID/** 

UNCLAIMED DIVIDENDS TO IEPF Notice is hereby given to the shareholders of the Company, pursuan to Investor Education and Protection Fund authority, Ministry of Corporate Affairs (MCA) circular dated 16th July, 2025 the Compan has started a 100 days Campaign "Saksham Niveshak" starting from

28th July 2025 to 6th November 2025. During this campaign all the shareholders who have not claimed their dividend or have not updated their KYC and nomination details or face any issues related to unpaid/unclaimed dividend and shares may write to the Company's Registrar & Transfer Agents (RTA) at MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited) at C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West) Mumbai - 400083, Maharashtra, India, Tel No.: +91-22-4918 6270 Fax No.: +91-22-4918 6060 ,Email rnt.helpdesk@in.mpms.mufg.com Website: https://in.mpms.mufg.com/ or send an email to the noda officer of the Company at investor@gandharoil.com

The shareholders may note that this campaign specifically aims to Help/enable the shareholders to claim their dividend before they ge transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) Reach out to the shareholders to update their KYC details/contact details/Bank account details/choice of nomination and specimen

Promote transparency and investor empowerment by ensuring direct claims processing without third parties

The shareholders may further note that this campaign has been started proactively to reach out to the shareholders of the Company to register or update the KYC details, pertaining to their name, posta address, email address, telephone or mobile no. or permanent Accoun Number (PAN) mandates, nominations, bank details such as name of he Bank and Branch details, bank account number, MICR code IFSC code, with their depository participants (DP) and claim their unpaid/unclaimed dividend in order to prevent their shares and dividend amount from being transferred to the IEPFA.

The shareholders are requested to submit their documents before 6th November 2025.

Place: Mumbai

Date: 15/09/2025

Javshree Soni

Advocate High Court, Bombay For Gandhar Oil Refinery (India) Limited 292, Affinwala Building, Office No. 6 2nd Floor, S.B.S Road Fort, Mumbai - 40000 Company Secretary Email: advpratiksheth@gmail.com

### FORM NO. INC - 26

[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] REFORE THE REGIONAL DIRECTOR (CENTRAL GOVERNMENT) EASTERN REGION, AKANDAKESHARI, KOLKATA MINISTRY OF CORPORATE AFFAIRS IN THE MATTER OF SECTION 13(4) OF THE COMPANIES ACT, 2013 UNDER RULE 30 THE COMPANIES (INCORPORATION) RULES 2014

CIN-L26940OR2011PLC013933 A COMPANY INCORPORATED UNDER COMPANIES ACT 2013, SITUATED AT

UNIT-VIII, PLOT NO. 7 BHOINAGAR, BHUBANESHWAR, ODISHA, INDIA, 751012 PETITIONER Versus MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, CORPORATE BHAWAN, 2ND & 3RD FLOOR,

PLOT NO-9(P), SECTOR-1, CDA, CUTTACK-753014, ODISHA... **NOTICE** 

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Regional Director (Centra Government), Eastern Region, Akandakeshari, Kolkata under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmatior of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed through Postal Ballot on June 28, 2025 to enable the Company to change its Registered Office from the "State of Odisha" to the "State of

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may delive either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Eastern Region at Corporate Bhawan, 6th Floor Plot No. IIIF/16, in AA-IIIF Rajarhat, New Town, Akandakeshari Kolkata-700 135 within 14 (fourteen) days of the date of publication of this notice with a copy to the applican ORIENT CEMENT LIMITED Company at its registered office.

Date: 15.09.2025 Place: Odisha

adani

ACC

Vaibhav Dixit Wholetime Director & Chief Executive Officer DIN: 09085118

adani

**ACC LIMITED** CIN: L26940GJ1936PLC149771

Registered Office: "Adani Corporate House", Shantigram, Nr. Vaishno Devi Circle,

S. G. Highway, Khodiyar, Ahmedabad - 382421, Gujarat, India Tel No.: +91 79 2656 5555 • Website: www.acclimited.com NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY 100 Days Campaign- "Saksham Niveshak" - for KYC and other related

updation and shareholder engagement to prevent transfer of Unpaid /

Unclaimed dividends to Investor Education and Protection Fund ("IEPF")

Notice is hereby given to the Shareholders of ACC Limited (the "Company") that Investor Education and Protection Fund Authority ("IEPFA"), Ministry of Corporate affairs ("MCA") has initiated a 100 days campaign "Saksham Niveshak" starting from July 28, 2025 to November 6, 2025. During this Campaign all the shareholders who have not claimed their Dividend or have not updated their KYC & nomination details or face any issues related to unclaimed dividends and shares may write to the Registrar and Transfer Agent ("RTA") i.e. KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad

500032, Tel: +91-40 - 6716 2222 e-mail ID: einward.ris@kfintech.com Additionally, shareholders are encouraged to register and track their requests through the KPRISM Portal: https://kprism.kfintech.com/. The shareholders may further note that this campaign has been started proactively and specifically to reach out to the shareholders to update their KYC, bank mandates, Nominee and contact information etc. and claim their unpaid/unclaimed Dividend in order to prevent their shares and dividend amount from being transferred to the IEPFA.

For, ACC Limited

Place: Ahmedabad **Bhavik Parikh** Date: 13th September 2025 **Company Secretary** 

# **EICHER MOTORS LIMITED**

Corp. Office: #96, Sector 32, Gurugram - 122001, Haryana Telephone: +91 124 4445070 Email: investors@eichermotors.com, Website: www.eichermotors.com

Notice is hereby given that the following Share Certificate(s) of Eicher Motors Limited ("the Company") have been reported as lost/misplaced/stolen by the below mentioned registered holder(s) and they have applied to the Company for issue of duplicate share certificate(s).

Name of	Folio No.	Certificate	Distinctive Nos.		No. of shares
Shareholder		No.	From	То	(Face value Rs.10 each)
Hardip Singh Malhotra jointly with Taranjit K Malhotra	904158	8588 8589	856901 857001	857000 857100	100 100
Avinash Bidani	30886	41721 41722	4170201 4170301	4170300 4170400	100 100
Sanjay Patel	13962	52584 52585	10246357 10246387	10246386 10246391	30 05
Kirti Parashar jointly with Ashok Parashar	81497	109474 109475	24403606 24403706	24403705 24403749	100 44

Any person who has a claim in respect of the said certificate(s) should lodge his/her clain with all supporting documents with the Company at its registered office address at Office No. 1111, 11th Floor, Ashoka Estate, Plot No. 24, Barakhamba Road, New Delhi-110001, India. If no valid and legitimate claim is received within 15 days from the date of publication of this notice, the Company will proceed to issue duplicate share certificate(s)/ Letter of Confirmation to the person(s) named above subject to verification of all documents and no

# **€** EICHER

CIN: L34102DL1982PLC129877 Regd. Office: Office number 1111, 11th Floor, Ashoka Estate, Plot Number 24, Barakhamba Road, New Delhi - 110001 Telephone: +91 11 41095173

Notice for Loss of Share Certificates

Name of	Folio No.	Certificate	Distinctive Nos.		No. of snares		
Shareholder		No.	From	То	(Face value Rs.10 each		
Hardip Singh Malhotra jointly with Taranjit K Malhotra	904158	8588 8589	856901 857001	857000 857100	100 100		
Avinash Bidani	30886	41721 41722	4170201 4170301	4170300 4170400	100 100		
Sanjay Patel	13962	52584 52585	10246357 10246387	10246386 10246391	30 05		
Kirti Parashar jointly with Ashok Parashar	81497	109474 109475	24403606 24403706	24403705 24403749	100 44		
Any person who has a claim in respect of the said cortificato(a) should lodge his/hor, claim							

further claim would be entertained from any other person(s). For Eicher Motors Limited

Atul Sharma

Company Secretary & Compliance Officer

Carpet), constructed on plot of land pearing C.T.S. No. 636 of Village: ambivali, Taluka: Andheri, Mumbai Suburban District Mumbai, within the mit of K/West of Municipal Dated This 15th day of Septembe 2025

# CMR Goa International Airport Limited (CGIAL invites participation for Expression of Interest (EO)) from qualified entities in the competitive bidding process for grant of license to Design Build, Finance, Operate, Maintain and Transfer of Ground Handling Facilities and Services at Manohar International Airport, Mopa, Permem Taluka, Goa.

Mopa, Vernem Ialuka, Goa. Interested parties may please refer www.gmrgroup.in/goa for procuring the EOI document, which shall be available from 09:00 hours on 15<sup>th</sup> September 2025.

### **PUBLIC NOTICE**

address 202, Ganga Laxm Sadan, Plot 46- D Shahid Hemu Kalani Marg, Chembur 400074 would like to file a complain stating that the SECOND SUPPLEMENTARY AGREEMENT FOR REDEVELOPMENT dated 5th day of NOVEMBER 2015 between GANGA LAXMI SADAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED and Ms. NAV DURGA CONSTRUCTION COMPANY which was registered on 05-11-2015 Νo MH004688086201516E at KRL2\_JT Sub Registrar Kurla 2, Mumbai is misplaced / lost.

TAKE NOTICE THAT Mr. Mohammed Arif are negotiating with my clients for acquiring all his right, title and interest in respect of office premises described in the Schedule hereto below free from all encumbrances.

### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

# PUBLIC NOTICE

Any Person having any share, right, title benefit, interest, claim, objection and/or demand in respect of the said Premises or any part thereof by way of sale, exchange assignment, mortgage, charge, gift, trust muniment, inheritance, occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, license, care-taker basis, lease, subease, lien, maintenance, easement, release relinguishment or any other method through any agreement, deed, document, writing conveyance deed, devise, bequest uccession, family arrangement litigation, decree or court order of any court of Law, contracts/ agreements or encumbrance or otherwise howspever are hereby requested to make the same known in writing to the undersigned within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice of such claim/s, if any, with all supporting documents, failing which the claim of such person shall be treated as waived and not binding on our

Flat bearing No. 4303 admeasuring carpet area of 954 sq. ft. equivalent to 88.63 sq. meters and built up area of 1160 sq. ft. equivalent to 107.77 sq. meters on the 43<sup>rd</sup> floor in the 'D' Tower of building known as 'Ashok Towers along with 2 stilt car parking nos. 2541 and 2542 in P2 level, together with 10 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 3181 to 3190 (both inclusive) under Share Certificate No. 319 dated July 6th, 2013

and built up area of 375 sq. ft. equivalent to 34.84 sq. meters on the 43rd floor in the 'D' Tower of building known as 'Ashok Towers along with 1 stilt car parking no. 2543 in P2 evel together with 10 fully paid up shares of Rs 50/- each bearing distinctive Nos. 3191 to 3200 (both inclusive) under Share Certificat No. 320 dated July 6th, 2013

34.84 sq. meters on the 43<sup>rd</sup> floor in the 'D' Tower of building known as 'Ashok Towers along with 1 stilt car parking no. 2544 in P2 level, together with 10 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 3201 to No. 321 dated July 6th, 2013 Flat bearing No. 4306 admeasuring carpet area

and built up area of 1160 sq. ft. equivalent to 107.77 sq. meters on the 43<sup>rd</sup> floor in the 'D' Tower of building known as 'Ashok Towers along with 1 stilt car parking no. 2453 in P2 level, together with 10 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 3211 to 3220 (both inclusive) under Share Certificate No. 322 dated July 6th 2013

Towers "D" Co-operative Housing Society Limited situated at Dr. S.S Rao Marg, Parel, Mumbai- 400 012 standing on all that piece and parcel of land bearing C.S. No. 107 (part) 63/74 (part) of Parel-Sewri Division within the Registration District and Sub-District o Bombay and bounded as follows on or towards East : Dr. S.S. Rao Road on or towards West: Dr. Babasaheb

on or towards North: Shirodkar Marg Dated this 15th day of September 2025.

Adv Vivek Khemka 306, Veena Chambers 21 Dalal Street, Fort, Mumbai - 400 001









Date: September 13, 2025

Place: New Delhi



मालमत्ता हस्तांतरण नोटीस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की वसई विरार शहर महानगरपालिका, प्रभाग समिती जी वालीव हहीतील गोरिववरे विभाग येथील **मालमत्ता-क**.

जी.के.०४/२६४५/२४ ही मिळकत कैलाश झा, तेजल के. झा यांच्या नावे आहे. ही मिळकत **सलमान अहमद, रोझी बानो** यांच्या नावे कायम स्वरुपात हस्तांतरित करण्यात येत आहे. या मिळकती बाबत कुणाची हरकत/हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून सात

(७) दिवसांचा आत वसई विरार शहर महानगरपालिका, क्षेत्रीय गोखिवरे

विभाग कार्यालयात लेखी पुराव्यास कळवावे. अन्यंथा संबंधिताचा कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी.

वॉशिंग मशिनचा वाद जीवावर बेतला;

अमेरिकेत भारतीय नागरिकाची

# महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार शेती, अन्तप्रक्रिया, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढेल विद्यापीठे व संशोधन केंद्रांमध्ये शैक्षणिक सुविधा मिळणार

उल्हासनगर महापालिकेने ५० हजार रुपये घेवुन

दिली दोन झाडे कापन्याची परवानगी

मुंबई (प्रतिनिधी), महाराष्ट्र - आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोवाबरोबर करण्यात आलेल्या

सामंजस्य करारामुळे नवोपक्रमांना चालना अमेरिकेतील कृषिप्रधान आयोवा राज्याशी महाराष्ट्राने ऐतिहासिक सामंजस्य करार केला. आयोवा हे अमेरिकेचे 'फूड बास्केट' म्हणून प्रसिद्ध असून शेती व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानले जाते. या . कराराद्वारे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, कृषितंत्रज्ञान, डिजिटायझेशन, आरोग्य, व्यावसायिक ूर प्रशिक्षण व कौशल्य विकास, पर्यटन, क्रीडा, जैवतंत्रज्ञान, सामाजिक-आर्थिक सेवा, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभृत सुविधा विकास या महत्त्वाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोवाच्या राज्यपाँठ किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत हा करार मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये झाला. या प्रसंगी मुख्य सचिव राजेशकुमार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक

**उल्हासनगर (प्रतिनिधी)** : उल्हासनगर महापालिकेने

दोन झाडाची कटाई व छटाई करन्यासाठी महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण आणि परिरक्षण अधिनियम,

१९७५ चे कलम ८ (३ ) या अंतर्गत मात्र ५० हज़ार रुपये घेवून परवानगी दिली आहे. उल्हासनगर

कॅंप २ येथील बॅरेक क्र.५४८, रूम नं.११९, झूलेलाल स्कूलच्या जवळ असलेल्या बांधकामासाठी

दोन झाडे हे बाधा ठरत होते. तेव्हा या दोन झाडांची

कटाई करण्यासाठी महापालिके कडे ५० हजार रुपये

सुरक्षा रक्कम म्हणुन बांधकाम व्यवसायीकाने जमा केली असुन त्या बांधकाम व्यवसायीकाने त्या दोन झाडांच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल केली आहे

महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण आणि परिरक्षण

सल्लागार कौस्तुभ धवसे, तसेच आयोवाचे कृषी सचिव माईक नैग, विकास प्राधिकरण संचालक डेबी दुर्हम आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देतेंद्र फहणतीस म्हणाले आयोग हे उत्पादन व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य राज्य आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतचा हा करार महाराष्ट्रातील शेती तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. आयोवा विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त सहकार्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणले जाईल. भारताने नवीकरणीय ऊर्जेत केलेली प्रगती उल्लेखनीय आहे आणि या करारामुळे या क्षेत्रात आणखी नवे प्रकल्प साकारतील. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने याआधी जपान व जर्मनीसोबत . सिस्टर-स्टेट करार करून व्यापार, उद्योग व सांस्कृतिक देवाणघेवाणीला गती दिली आहे. अमेरिकेतील एखादा राज्यासोबत हा पहिलाच करार असून तो भारत-अमेरिका संबंधांना अधिक बळकर करेल. राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांनी महाराष्ट्राशी दीर्घकालीन भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने दरवर्षी आयोवाचे शिष्टमंडळ भारतात येईल तर महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आयोवाला भेट देईल. परस्पर राज्यातील विविध क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग दोन्ही राज्याच्या विकासासाठी होणार आहे मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की हा करार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'जागतिक सहकार्य आणि राज्यांची आंतरराष्ट्रीय भागीदारी या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. यामुळे

राज्यातील शेतकरी, तिसार्शी उद्योजन आणि संशोधकांना नवे मार्ग खुले होतील महाराष्ट्राच्य प्रगतीला गती मिळेल भागि दारी हो

**आश्वासन - राज्यपाल किम रेनॉल्ड्स** आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले, भारतामधील सर्वात गतिमान राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राशी भागीदारी करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. नवोपक्रमांना चालना देणारा, आर्थिक समृद्धी वाढवणारा आणि जागतिक सहकार्याला पोत्साहन देणारा धोरणात्मक निर्णय आहे. दोन्ही राज्ये औद्योगिक, शैक्षणिक आणि कषी क्षेत्रात नवे प्रकल्प उभारतील दरवर्षी दोन्ही राज्यांचे शिष्टमंडळ परस्पर भेट देऊन या सहकार्याला अधिक दढ करतील.

या करारामुळे होणारे फायदे : शेतीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर - आयोवाची आधुनिक कृषी तंत्रज्ञान, यंत्रणा व संशोधन महाराष्ट्रात आणता येईल, ज्यामुळे उत्पादनक्षमता वाढेल. अन्तप्रक्रिया उद्योग वाढ -शेतमालाला अधिक मुल्य मिळेल, निर्यात संधी वाढतील. डिजिटलायझेशन व तंत्रज्ञानात सहकार्य स्मार्ट गव्हर्नन्स. ई-सेवा व डिजिटल शेतीसाठी नवीन

उपाय महाराष्ट्रात लागु होतील. आरोग्य क्षेत्रातील सुधारणा - आयोवाच्या आरोग्यसेवा प्रणाली, संशोधन प्रशिक्षणामळे ग्रामीण व शहरी आरोग्य सेव च प्रशिवानामुळ प्रामानी च रहिरा जारान्य सवा सुधारतील. कौशल्य विकास व नोकन्या - व्यावसायिक प्रशिक्षण, नवीन कौशल्ये व औद्योगिक सहकार्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. अक्षय ऊर्जा पर्यावरण संरक्षण - स्वच्छ ऊर्जेच्या प्रकल्पांमळे वायूप्रदूषण कमी होईल व शाश्वत विकासाला चालना मिळेल. पर्यटन व क्रीडा विकास - दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन व्यवसाय आणि क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन मिळेल. आर्थिक गुंतवणूक व औद्योगिक वाद - अमेरिका व भारतातील कंपन्यांमध्ये थेट भागीदारी, गुंतवणूक व व्यापार वाढेल. शिक्षण व संशोधन सहकार्य - विद्यापीठे व संशोधन केंद्रामधील संयुक्त प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील अनुभव मिळेल. आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा - महाराष्ट्राचा जागतिक नकाशावर औद्योगिक व तंत्रज्ञान भागीदार म्हणून दर्जा वाढेल.



### निर्दयीपणे हत्या नवी दिल्ली एजेंसी (हिं.स.) : परदेशी मुक्कामी असणाऱ्या मित्रमंडळींपासून व्यक्तीची त्यांच्याच कुटुंबासमोर ते अगदी नातेवाईकांपर्यंत अनेकांच्याच त्याच्या परदेशात जगण्याचा,

दि. - १५/०९/२०२५

स्थायिक होण्याच्या निर्णयाचा अनेकांनाच हेवासुद्धा वाटतो. मात्र तस्त्रस्थिती इतकी तिदारक आहे की रिदेशात आणि त्यातही अमेरिकेत अनेक भारतीयांना वर्णभेदापासन तत्सम अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. इतकंच काय, तर यातून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नसुद्धा सातत्यानं उपस्थित केला जातो. अमेरिकेच्या डलास इथं एका मॉटेलमध्ये चंद्रमौली नागमल्लैया नावाच्या ५० वर्षीय भारतीय वंशाच्या

अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार १० सप्टेंबर रोजी ही घटना घडली ज्यामध्ये मॉटेलमधील कर्मचतारी योडीनिस कोबोस-मार्टिनेज (वय ३७) नं ताद होतान या तादादरम्यान चंद्रमौली यांच्या पत्नी आणि त्यांच्या मलासमोरच अतिशय करपणे त्यांची हत्या केली. या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी योर्डीनसला अटक करत विविध कलमान्वये त्याच्या नावे गुन्ह्याची नोंद केली. एका तुटलेल्या वॉशिंग मशिनच्या वादामुळं हा गुन्हा घडला, ज्याचा शेवत अतिशय निर्दयी अशा हत्येनं झाला. घडला, ज्याचा शेवट

सलमान अहमद,रोझी बाना

### प्रभादेवीनंतर मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेला रहदारी पूल पाडणार

**पान क्र. १ वरुन...** महापालिकेने सागरीकिनारा मार्गाच्या उत्तर मुंबईतील भागाचे काम सुरू केले आहे. हा मार्ग वर्सीवा- दहिसर आणि पढे भाईंदरपर्यंत जाणार आहे. प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेबरोबरच शासकीय जमीन हस्तांतरणाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. यामध्ये किनारपट्टी नियमन क्षेत्राबाहेरील भागामध्ये प्रत्यक्षात कामे सुरू झाली आहेत. मात्र या मार्गामध्ये वीर सावरकर उड्डाणपूल अडथळा ठरू लागल्याने तो पाडून त्या ठिकाणी नवीन द्विस्तरीय फूल उभारण्याचा पर्याय महापालिका प्रशासनाने निष्टिचत केला आहे. हा पूल न पाडता काही नियोजन करता र्येत का यातर गेले सहा - सात महिने खल सुरू होता. मात्र आता हा पूल पाडणे हेच वेळ आणि खर्चाच्या दृष्टिकोनातून योग्य असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे याबाबत नियोजनही महापालिकेने असल्याचे समजते गोरेगावमधील हा पूल एमटीएनएल पूल' नावानेही ओळखला जातो,

## पोलादपूर नजिक भोगाव भुयारीमार्गाजवळ इको कारची, संरक्षण भिंतीला धडक;

कलंडलेल्या कारमध्ये एक ठार



तुमचं घराचं स्वप्न होणार पूर्ण! बिल्डर लॉबीने दिली गोड बातमी

अधिनियम, १९७५ चे कलम ८ (३ ) च्या अंतर्गत

नियमा नुसार कापलेल्या झाडाच्या ठिकाणी ठक्षतिपूर्ति

वृक्षारोपणठ च्या रूपात वृक्षारोपण करणे आवश्यव आहे . हे रोपण ७ वर्षाच्या अवधिकरिता केले पाहिजे . आणि याचा अवस्था अर्थाकरिता केले

प्रभाग कार्यालयात फोटो सहीत देणे अनिवार्य आहे

मात्र फोटोत इझनभर झाडे बांधकाम व्यवसायीकाने

तोडल्याचे दिसत असुन फक्त दोन झाडे तोडल्याचे दाखवुन ५० हजार रुपये महापालिकेत जमा केल्याचे

सांगन्यात येत आहे . दरम्यान महापालिका झाडे लावा

भाडे जगवा हा नारा लावत असताना मात्र ५० हजार रुपये घेवुन झाडांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या स्वप्नातलं घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न काहीसं परवडणारं होणार आहे. यासंदर्भातील शुभ संकेत बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं दिले आहेत. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी परिषदेन्या दर निष्टिनतीसंदर्भातील ५६ बैठकीतील निर्णयाचा संदर्भ देत स्वस्त घरांची गुड न्यूज देण्यात आली आहे. देशातील प्रमुख बांधकाम व विकासक संघटना 'क्रेडाई'ने जीएसटी दरांमध्ये झालेल्या कपातीचा संदर्भ देत घरांचे दर कमी केले जाणार असल्याचे संकेत दिलेत. नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये सिमेंट अणि इतर बांधकाम साहित्यांवरील वस्तू व सेवा करात (जीएसटी) झालेल्या कपातीचे फायदे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातील अशी घोषणा 'केहाई'ने केली आहे. त्यामुळे देशातील घरे स्वस्त होणार आहेत. खरोखरच ग्राहकांना असा थेट लाभ देण्यात आला तर देशभरातील घरं स्वस्त होतील. क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी सर्वासामान्यांना दिलासा देणारी स्वस्त घरांची घोषणा केली. कर कपातीमुळे होणाऱ्या खर्चातील बचतीचा किती भाग थेट ग्राहकांना पोहचवता येईल, यावर विकासक विचार करीत आहेत.असं इराणी यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा (जीएसटी) कर रचनेत बदल केला आहे. त्यानुसार सिमेंटवरील जीएसटी कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. तर इतर

अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ येथील जिल्हा

परिषदेच्या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पोरंपराज्या शाळा जातवासा प्रवाच्याचा राज्यपूरा खोटे अंगठे देवुन लाटल्याचा प्रकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकानी उघड केला आहे .या घोटाळयामुळे जिल्हा परिषदेचा भौगळ कारभार

समोर आला आहे . अंबरनाथ पश्चिम येथील जावसई गांवात जिल्हा परिषदेची शाळा आहे या

आदिवासी तिहाशीं अधिक प्रमाणात

. या विद्यार्थ्याना शासनाकडुन न सुवर्ण आदिवासी

शिष्यवृती देण्यात येते . ही शिष्यवृत्ती

महोत्सवी

बांधकाम साहित्यावरील जीएसटी करही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे २२ सप्टेंबर पासून नवीन जीएसटी कर रचना लागू झाल्यास बांधकाम साहित्यात घट होऊन बांधकाम शुल्क कमी होईल आणि घरे स्वस्त होतील अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून जीएटी परिषदेनंतरच व्यक्ती केली जात होती. आता यावर 'क्रेडाई'ने शिक्कामोर्तब केलं आहे. नवीन जीएसटी कर रचनेचा मोठा फायदा बांधकाम क्षेत्राला, विकासकांना आणि घर खरेदीदारांना होणार आहे. बांधकाम साहित्यातील सर्वात महत्त्वाच्या अशा सिमेंटवर २८ टक्के जीएसटी आकारला जात होता. त्यामळे सिमेंटचे दर गगनाला भिडलेले. आता मात्र सिमेंटच्या दरात घट होणार आहे. सिमेंटवरील २८ टक्के जीएसटी कर कमी करून तो १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्याचवेळी मार्बल, ग्रॅनाईटवर १२ टक्के जीएसटी कर लागत होता पण आता तो ५ टक्के करण्यात आला आहे. वाळू, वीटांवरील कर १२ टकक्यांवरून ५ टक्के, फरशी, भिंतीवरील आवरणे, लाकुड यांच्यावरील कर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर तर अक्षय ऊर्जा उपकरणांवरील कर १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. सिमेंट,वाळू,वीटा, फरशी आणि अन्य बांधकाम साहित्यावरील जीएसटी कर कमी करण्यात आल्याने या बांधकाम साहित्यांच्या दरात कपात होणार असल्याची माहिती बांधकाम क्षेत्रातील तज्ञांनी दिली आहे

झाला आहे. या बाबत शाळा प्रशासनाने सांगितले की जुन्या शिक्षकांची बदली झाली असुन त्यावेळी

येत असल्याचे सांगुन रजिस्टरवर पालकांचे अंगठे घेण्यात आल्याचे दाखवन्यात आले आहे. मात्र

आम्हाला कोणती ही रक्कम मिळाली नाही असे

विद्यार्थ्याना शिष्यवत्तीची रोख रक्कम

**पोलादपूर (प्रतिनिधी) -** पोलादपूर तालुक्यातील भ्यारी मार्गाकडे जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील मुंबई बाजूकडून गोवा दिशेने जाणाऱ्या इको कारने संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार कलंडून एक प्रवासी ठार तर अन्य पाच जण जखमी झाले. गुरुवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मृतासह अन्य पाच जखमी प्रवासी पुणे

जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाँली आहे. मुंबई बाजू कडून गोवा दिशेने जात असताना डको कार चालक लिंगप्पा कटप्पा पातारे (वय २८रा. निगडी पुणे) हा त्याच्या ताब्यातील इको कार (क एमएच १४ केएस० २३१) घेऊन भोगाव हहीत भरधाव वेगाने जात असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे भोगाव पुलावरील कठडयावर ानयत्रण सुटल. यानुळ भागाव पुजावराल कठडधावर कारने जोराने धडक दिली आणि कार कलंडून झालेल्या अपघातात १ ठार तर ५ जखमी झाले. या अपघातात अनिल देविदास कांबळे (वय ५५ रा.चहोली ता. हवेली जि. पुणे) याचा जागीच् मृत्यू झाला तर धनराज प्रभाकर मगर (वय ४२). विकास शंकर चव्हाण (वय १८), मोहन गोरोबा चव्हाण (वय ४२), नागनाथ मल्लिकार्जन कांबळे (वय ३५),

वाहनचालक निंगप्पा कंटप्पा पातारे (वय २८) हे सर्व जखमी पणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यापैकी पत झालेल्या तिघांना खेड तालुक्यातील कळंबणी येथील रत्नागिरी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात आले तर दोन किरकोळ जखमी प्रवाशांवर पोलादपर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात आले.

या अपघाताचे वृत्त समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रवींद्र सर्णेकर ठाणे अंमलदार सतीश कदम, पो. ह. नितेश कोंढाळकर यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने उपचारासाठी पाठविले. यासह कशेडी पोलीस मदत केंद्राचे पीएसआय गीमवणेकर माजलकर, चाटे व सोडमीस यांनीही घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. पोलादपूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद रजि. ५१२०२५ भा.न्या.स. कलम १०६(१), २८१ १२५(अ) १२५(ब) मोटार वाहन कायद कलम १४८ प्रमाणे नोंद करण्यात आली असून या अप्रधात प्रकरणी अधिक तपास ठाणे अंमलदार सतीश कदम हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत

### नाशिकचा साधा शेतकरी, मधमाश्यांच्या पेट्यांतून उभा केला कोट्यवधींचा ब्रॅंड नसत्या तर आम्हाला डाळिंबाचं उत्पादन आणि निर्यात शक्य झाली नसती. भालेराव यांच्याकडे सध्या पान क्र. १ वरुन...

हे ्शेतकऱ्यांसाठी सोन्याहून पिवळं १६ व्या वर्षी ट्रक ड्रायव्हिंग करताना गजानन राजस्थानात गेले कहेला मधमाश्यांच्या पेट्या पहिल्या त्याच क्षणी त्यांच्या मनात मधमाशी पालनाची बीजं राजली. त्यानंतर खादी व ग्रामोद्योग आयोग आणि केंद्रीय मधमाशी संशोधन संस्था, पुणे येथे प्रशिक्षण घेतले. अखेर २००७ मध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज भालेरावांचे काम केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित नाही. गेल्या १८ वर्षांत त्यांनी ८०००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना परागीकरणाद्वारे फायदा करून दिला आहे. नाशिकमधील नीलेश पवार यांसारखे अनेक शेतकरी सांगतात की, जर भालेराव यांच्या मधमाश्या

जवळपास १००० पेट्या आहेत प्रत्येक पेटीत १४ ते १६ हजा मधमाञ्चा असतात त्या दररोज सरासरी ११ तासांहून अधिक परिश्रम करतात. ही कार्यशैली भालेरावांना नेहमी प्रेरणा देते. त्यांचा विश्वास आहे जर तम्हाला खरोखर मधमाश्यांचं महत्त्व समजलं, तर हा व्यवसाय केवळ नका देणारा नाही, तर पर्यावरणासाठीही अमूल्य आहे.गजानन भालेरावांची कहाणी म्हणजे एक शेतकरी कुटुंबातून जागतिक पातळीवर विचार करणाऱ्या उद्योजकापर्यंतचा प्रवास मेहनत दूरदृष्टी आणि निसर्गाविषयी आदर मधमाश्यांसोबत यशोगाथा लिहिता येते, हे त्यांनी जगाला दाखवून दिलं आहे

D divyol

### बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे

### संक्षिप्त निविदा सूचना क्र. ०१ सन २०२५-२०२६

अतिरिक्त मख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे हे ई-निवेदा दारे सर्व लेखाशिर्षाखाली बांधकाम sinaren मुख्य कार्यकारा आववारा, ionen पारच्य orbi e printat igi से वा क्यावारा विभाग, जिल्ला परिषद राजेण केंड्रीक कामांच्या Online गिविय मार्गिति आहेत. १.विस्तृत माहिती http://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. २.सदर ई निविदा Online Download / Upload खालिल वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येईल.

कामाचे नाव : स्वच्छता व साफसफाई विषयक कामे करण्यास ९ मजूर कामगार मनुष्यबळ घेणे बाबत.

निवि सुच- क्रमां	करण्याचा दिनांक	निविदा उघडण्याचा दिनांक (शक्य असल्यास)	एकुण कामे
٥٩	दिनांक १०/०९/२०२५ ते दिनांक १८/०९/२०२५	दिनांक १९/०९/२०२५	09

सदरहु ई निविदाबाबत या पुढील सर्व शुध्दीपत्रक तसेच फेरनिविदा अथवा इतर माहिती http://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

सही/-(पद्माकर लहाने) कार्यकारी अभियंता (बांधकाम) जिल्हा परिषद ठाणे जाकं./ठाजिप/बांवि/ई- निविदा/२९०/२०२५

सही/-(अजिंक्य पवार) अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे

बांधकाम विभाग जिल्हा परिषद ठाणे दिनांक : १०/०९/२०२५

gandhar o गंधार ऑइल रिफायनरी (इंडिया) लिमिटेड

CIN: L23200MH1992PLC068905 गीकृत कार्याङ्यः १८ वा मजला, डीस्टस्टच पार्क, एस. व्ही. रोड. गोरेगाव (पश्चिम), मुंबई, स्हरपष्ट्र, भारत. संपर्कः ०२२५०६.३५६०० ई-मैङः **investor@gandharoil.com,** वेबसाईटः **https://gandharoil.com** सूचना

900 दितसांची मोदीम - "सक्षम नितेष्ठातः"- केतायसी (KYC) आणि इतर संबंधित अद्यतने आणि भागधारकांना अनपेक्षित/दावे न केलेले भांश IEPF (Investor Education and Protection Fund) मध्ये हस्तांतरित होण्यापासून रोखण्यासाठी.

मध्ये हस्तांतरित होण्यापासून रोखण्यावाठी.
कंतरीया भागायवाला वृद्धिक कण्या तेत्र आहे की, मुक्कुम्बर शिवान आणि संस्थान निवी
कर्तिकारण (12.PVA), संस्थिद खायार नेवारण (MCA) यह भ. पूर्व है, २०२५ रातिवार परिवारम्य, त्यां त्यां

. व्या हस्तक्षेपाशिवाय थेट प्रक्रिया करून गुंतवणूकदार आणि गुंतवणूकदारांचे

करणे.

मागायरकांनी या मेहिने अंतर्वत कंपनीची संबंध साधून त्यांची कायरती (KYC) महिनो किंवा गोराणीकृत पता ई-मेन, दूरवानी किंवा गोराईज क्रमांक, कायम खाते क्रमांक (PAN) तस्त्रीत, गोनिन्दान तस्त्रीत, कैंव तस्त्रीत उस्ते की कैंवेन या अणि सावेचे गढ़, कैंव चाते क्रमांक, MICR को, IFSC सेंक, कींविद्यों पारिनिन्द्रत विश्वस्था अण्डों कायान करना कराया कींवा प्राण्या की आप्ति IFSC मार्थ हरतांत्रीत होज्यायातून विश्वस्थ असकेटा त्यांचा न मागिसकेटा/ब्रधा न केंक्स सामांस

यावा. : की, त्यांनी त्यांची कागदपत्रे ६. नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सादर करावीत.

गंधार ऑडल रिफायनरी (इंडिया) लिमिटेड

विद्यार्थ्यांच्या मात्र या शाळेतील वंदना वाघे , अर्जुन वाघे , दिशा वाघे व दुर्गा सवार यांच्या सह १० ते १२ वर्षापासुन शिष्यवृत्ती मिळालीच नसल्याने या निसार्थ्यांच्या पालकानी शाळेत चौकशी केली असता खोटे अंगठे शिष्यवृत्ती

नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता विभाग

पालकानी सांगितले आहे

अंबरनाथ येथे आदिवासी शिष्यवृत्ती घोटाळा

निविदा सूचना क्र. नमुंमपा/का.अ.(नेरूळ)/ 24 नेरुळ विभागातील मॉ. साहेब मिनाताई ठाकरे हॉस्पिटल कामाचे नाव:-से.15 येथील अग्निशमन उपकरणांची सुधारणा करणे. अंदाजपत्रकिय रक्कम (रु.) :- 18.53.425/-

निविदा पुस्तिका ई-टेंडरिंग (E-tendering) संगणक प्रणालीच्या https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि.15/09/2025 रोजी प्राप्त होतील. निविदेचे सादरीकरण <a href="https://mahatenders.gov.in">https://mahatenders.gov.in</a> या संकेतस्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा (E-tendering) प्रक्रियेतील कोणत्याही <u>तांत्रिक अडचणींसाठी</u> सदर संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क

कोणतीही निविदा स्वीकारणे अथवा नाकरण्याचा अधिकार मा.आयक्त नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे.

> उमेश पाटील कार्यकारी अभियंता (नेस्ळ)

नवी मुंबई महानगरपालि